

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
†१००		१. सरकारी कर्ज, व्याज, भागभांडवल, लाभांश , हमी शुल्क		कार्यवाहीसाठी प्रकरणे तयार करणे
		२. ऑडीट फी निश्चिती		खाली नमूद केलेल्या पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीने प्रकरणे तयार करून सादर करता येईल
		३. जमा ताळमेळ पत्रक		१) एखादया आवक पत्रावर स्वतंत्र टिप्पणी ठेवण्यापेक्षा सभासदामध्ये अनौपचारीक स्पष्टीकरण लिहून मसुदा सादर करता येईल, किंवा
		४. लेखाशुल्क आकारणी पत्रके		२) स्वतंत्र टिप्पणी लिहून त्यासोबत मसुदा सादर करता येईल, या दोन्ही प्रकारात मसुद्यांची स्वच्छ प्रत देखिल ठेवता येईल, मसुद्यात ज्या बाबतीत पुरेसे स्पष्टीकरण आहे त्याची टिप्पणी पुनरावृत्ती करण्याची गरज नाही.
		५. निर्लेखन प्रस्ताव		३) ज्या प्रकरणी निर्णय घ्यावयाचा असेल असे प्रकरण स्वतंत्र टिप्पणीद्वारा आदेशासाठी सादर करावे. अंतिम निर्णय झाल्यानंतरच मसुदा ठरविण्यांत यावा. परीलपैकी कोणती पद्धत योग्य याची प्रकरणांचा आवाका व स्वरूप पाहून निवड करण्यांत यावी.
		६. कायदा कलम १५५ ची लेखापरिक्षण फी ची प्रकरणे		प्रकरणांवरील टिप्पणीबाबत सूचना

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
१६०				१) टिप्पणीत प्रकरणांतील कागदपत्रे शब्दशः लिहीण्याची वा त्यांची उत्तरे देण्याची वा त्यांचा अर्थानुवाद देण्याची गरज नाही कारण विचाराधीन कागदपत्रे अधिकारी वाचील असे गृहीत धरले पाहिजे. एखादया लांबलचक व गुतांबुतीच्या पत्रातील मुदयांचा सारांश मात्र देण्यांत यावा.
				२) प्रकरण निकालात काढण्याच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक असलेली कागदपत्रे अत्यंत आटोपशीर स्वरूपात पुरविणे हा कार्यालयीन टिप्पणीचा उद्देश असतो.
				३) घटनांची पडताळणी करणे शक्य असेल तेथवर ती करावी वा काही चूक असल्यास ती निर्दर्शनास आणून अंतिम.
				४) प्रकरणांची गुतांगुत, प्रश्नाचे स्वरूप, त्यात कारणीभूत असलेली परिस्थिती, संदर्भ नियम व पूर्वीची उदहारणे लक्षात घेऊन टिप्पणीचा तपशिल ठरवावा.
				५) टिप्पणीत सूचना करता येतील. परंतु मतप्रदर्शन करण्याचे टाळावे.
				६) एकाच प्रकारवी अनेक प्रकरणे असू शक्तात अशा वेळी नेहमीच्या स्वरूपात सादर होणा-या टिप्पणीची शब्दशः पुनारावृत्ती टाळवी.
				७) टिप्पणीत प्रत्येक मुद्याचे परिच्छेदात विवेचन करावे.

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
†६०			८) टिप्पणीत लांबलचक वाक्ये व असे म्हणता येईल की, हे नमूद करता येईल की, अनावश्यक शब्दप्रयोग टाळावेत, वाक्ये साधी, सोपी आणि सुटसुटीत असावीत.	
				आंतर कार्यासन टिप्पणी
				सामान्यपणे कोणतीही प्रकरणे एकापेक्षा अधिक कार्यालयीन टिप्पणीसह सादर करु नये. दुस-या कार्यासनामार्फत (शाखेमार्फत) प्रकरण सादर करण्याची प्रथा टाळावी. त्याऐवजी प्रकरण सादर करण्यापूर्वी त्या कार्यालयाशी तोंडी विचारनियम करावा. अन्य कार्यासनमार्फत प्रकरण जाणे आवश्यक असेल तर एकत्रित टिप्पणी करून सादर करणे हे मूळ कार्यासनाचे (शाखेचे)कर्तव्य आहे.
				फाईलीतील टिप्पणी व पत्रव्यवहार विभाग

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
	†१००			<p>फाईलीतील टिप्पणी करावी व पत्रव्यवहार फाईलीच्या शेवटी वेगळा ठेवावा एकाच फाईलीची दोन स्वतंत्र भाग करून टिप्पणी व पत्रव्यवहार संकलित करण्यांत येईल फाईलीवरील कार्यवाही दर्शविण्यांसाठी टिप्पणीच्या सुरवातीला निर्दर्शपत्रे जोडावे. टिप्पणी विभाग व पत्रव्यवहार विभाग यांच्यात एक पृथकपत्र घालावे शासन निर्णय, आदेश, अधिसूचना पत्रे व अन्य व्यवहार यांचा समावेश फाईलीतील पत्रव्यवहार विभागाकडे करावा. मान्यतेसाठी पाठवायाचा मसुदा देखील पत्रव्यवहार विभागात समावेश करावा. फाईलीतील पृष्ठांना पैन्सीलने अनुक्रमांक देण्यांत यावे. टिप्पणी व पत्रव्यवहार विभाग यांना स्वतंत्र अनुक्रमांक यावेत. टिप्पणी व पत्रव्यवहार पुढील पद्धतीने संकलित करावा.</p>
				<p>१. बंद (टँग) पृथकपत्रासह टिप्पणी विभागास ओवावा व दुसरा बंद बंद पृथक पत्रापासून पत्रव्यवहारापर्यंत ओवावा. असे केल्याने टिप्पणी विभागाच्या शेवटी टिप्पणीची भर घालणे सोपे जाईल.</p>
				<p>२. नविन आवक पत्रावर टिप्पणी सादर करतांना टिप्पणीच्या सुरवातीला डाव्या बाजूला मध्यवर्ती नोंदणी शाखेतील अनुक्रमांक ठळकपणे लिहावा. पत्रव्यवहार विभागातील संबंधित पृष्ठ क्रमांकांचा संदर्भ टिप्पणीच्या समाप्तीत नोंदवावा.</p>

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
†६०				३. एखादी तपशीलवार माहिती टिप्पणी विभागात अंतर्भृत केल्यामुळे मुख्य मुद्या संदिग्ध होण्याची वा टिप्पणी लांबलचक होण्याची शक्यता असेल तर अशी माहिती व तपशील स्वतंत्र वा स्वयंपूर्ण सारांश रूपाने विवरणपत्राद्वारे समाविष्ट करावा.
				४. टिप्पण्यांचे व विवरणपत्रांचे निर्गमित वा सर्कुलेट करावयाचे मसुदे पत्रव्यवहार विभागात ठवावे.
				५. रस्मरणपत्रे, पोच पावत्या, मुलाखती वा साक्ष निश्चीत करणारी पत्रे ही तात्पुरत्या स्वरूपाची पत्रे होत. त्यांचे उद्दीष्ट पूर्ण झाल्यावर त्यांना महत्वाच्या कागदपत्रांत ठेऊ नये. नित्याच्या स्वरूपाची कागदपत्रे असे लिहीलेल्या तात्पुरत्या आवरणांत प्रकरणाच्या तळाशी अशे कागदपत्रे शासनातील .
				६. आकडेवारी देतांना शक्यतोवर विवरणपत्रांचा उपायोग करावा.
				प्रकरणातील पूर्वीच्या कागदपत्रांचा क्रम.

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
विकास-२				१. फाईलीतील विचाराधीन कगदपत्रे व मान्यतेसाठी ठेवलेले मसुद्यासहीत प्रकरण सर्वात वर ठवेण्यांत येतील आणि त्याखाली पूर्वीची काही कागदपत्रे असल्यास कालक्रमानुसार ठेवण्यांत येतील. सर्वात शेवटी मिळालेली कागदपत्रे सर्वात वर व सर्वात आधी मिळालेली कागदपत्रे ₹१००/- डॉ.
				२. संदर्भ फाईल आवश्यक असेल तरच विषय स्पष्ट करण्यांसाठी प्रस्तृत करावी.
				३. माहितीसाठी या संदभासाठी लागणा-या आदेशाची प्रत प्रस्तृत केल्यास मळ प्रत असलेली फाईल प्रस्तृत करण्याची गरज नाही.
				४. वरीष्ठ अधिका-याकडे संदर्भीय पुस्तके वा नियमावली उपलब्ध असेल तर फाईलीसोबत ती ठेवण्याची गरज नाही. टिप्पणीच्या समासात त्याची फक्त नोंद करावी.
				५. फाईलमधील सर्व खूण चिठ्या व पताका (निकडीचे, मान्यतेसाठी तात्काळ इ.) काढून टाकावेत.

			संदर्भ देणे आणि पताकांचा उपयोग करणे.
--	--	--	--------------------------------------

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
विकास-२				१. एखादया प्रकरणांवर टिप्पणी लिहीतांना विशिष्ट दस्तऐवजांचा निर्देश करावा लागतो व असा दस्तऐवज प्रकरणांसोबत ठेवावा लागतो. काही वेळी आधीचे उदाहरण नियम, शासकीय निर्णय वा परिपत्रके आणि अन्य संबंधित कागदपत्रे टिप्पणीसोबत ठेवावी लागतात व टिप्पणीत त्यांचा निर्देश करणे आवश्यक ठरते. या प्रक्रियेला संदर्भ देणे असे म्हणतात. अशा कागदपत्रांना वर्णक्रमानुसार पताका लावण्यांत येते. त्यामुळे अशा कागदपत्रांची पडताळणी करणे सोयीचे जाते.
				२. पताका पृष्ठाच्या आतील भागांवर टाचणीने व्यवस्थित टाचणे व टाचणीने टोक बाहेर राहणार नाही याची काळजी घेणे आणि वाचावयाचा मजकूर, पताकाखाली झाकला जाणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
				३. फाईलमधील ज्या कागदपत्रांवर विचारविनीमय होणार आहे त्या कागदपत्रांवर विचाराधीन कागदपत्रे अशी विठ्ठी लावण्यांत यावी.
				४. विचाराधील फाईलीतील कोणत्याही कागदपत्रांवर विचाराधीन कागदपत्रे किंवा मान्यतेसाठी मसुदा या व्यतिरिक्त इतर कोणतीही चिठ्ठी लावण्यांत येवू नये समासात त्या पृष्ठांचा क्रमांक लिहून संदर्भ देण्यांत यावा.

अ.क्र	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदया/ नियम / शासन निर्णय/परिपत्रकानुसार	कार्यालयीन कार्यपद्धती/ अभिप्राय
विकास-२			<p>५. अभिलिखीत केलेल्या फाईलीस (फाईल करून ठेवलेले कागदपत्रे) किंवा संदर्भासाठी प्रस्तृत केलेल्या कागदपत्रातील एकापेक्षा अधिक वर्णक्रमी चिठठया लावण्यांत येवू नये (म्हणजेच एका फाईलीला वर्णक्रमी चिठठया लावतांना अ.१,अ.२,अ.३ या प्रमाणे चिठठया लावाव्यात)</p> <p>६. कागदपत्रे त्वरीत ओळखता यावीत म्हणून पताका लावल्या जातात. काम संपताच त्या काढून टाकल्या जातात. पताका काढल्यानंतर संदर्भ आळखणे सोयीचे व्हावे म्हणून संदर्भीय फाईलीचा क्रमांक, पृष्ठक्रमांक व अक्षरपताका समासात नोंदवावी.</p> <p>७. अन्य संदर्भीय कागदपत्रांचा देखील (नियम, अधिनियम इ.)वर्णक्रमी चिठठया लावण्यांत याव्यांत.</p> <p>८. फाईल आडव्या ठेवण्यांत याव्यांत त्या दुस-या दुमडुन ठेवण्यांत येवू नये. फाईलीतील सर्व कागदपत्रे एकत्रित बांधण्यांत याव्यांत.</p> <p>९. टिप्पणी सुवाच्छ हस्ताक्षरांत लिहीवी व अर्धासमांस सोडलेला असावा. दीर्घ टिप्पणी टंकलिखीत करता येईल.</p> <p>१०. टिप्पणी सहाय्यक टिप्पणीखाली डाव्या बाजूला अद्याक्षरी करून दिनांक टाकेल</p> <p>११. प्रत्येक टिप्पणीवर मूळ विभागाचे शीर्षक लिहावे.</p>	

१. आदिवासी उपयोजना		कार्यवाहीसाठी प्रकरणे तयार करणे
२. विशेष घटक योजना		खाली नमूद केलेल्या पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीने प्रकरणे तयार करुन सादर करता येईल
३. आर्थिक नियोजनाची प्रकरणे मंजूर करणे.		१) एखादया आवक पत्रावर स्वतंत्र टिप्पणी ठेवण्यापेक्षा सभासदामध्ये अनौपचारीक स्पष्टीकरण लिहून मसुदा सादर करता येईल, किंवा
४. जिल्हा नियोजन संबंधी अहवाल.		२) स्वतंत्र टिप्पणी लिहून त्यासोबत मसुदा सादर करता येईल, या दोन्ही प्रकारात मसुद्यांची स्वच्छ प्रत देखिल ठेवता येईल, मसुद्यात ज्या बाबतीत पुरेसे स्पष्टीकरण आहे त्याची टिप्पणी पुनरावृत्ती करण्याची गरज नाही.
५. पाणी पुरवठा सहकारी संस्था		३) ज्या प्रकरणी निर्णय घ्यावयाचा असेल असे प्रकरण स्वतंत्र टिप्पणीद्वारा आदेशासाठी सादर करावे. अंतिम निर्णय झाल्यानंतरच मसुदा उरविण्यांत यावा. परीलपैकी कोणती पद्धत योग्य याची प्रकरणांचा आवाका व स्वरूप पाहून निवड करण्यांत यावी.
६. सावकारी परवाने		२) प्रकरण निकालात काढण्याच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक असलेली कागदपत्रे अत्यंत आटोपशीर स्वरूपात पुरविणे हा कार्यालयीन टिप्पणीचा उद्देश असतो.
७. हातमाग यंत्रमाग संस्था		३) घटनांची पडताळणी करणे शक्य असेल तेथवर ती करावी वा काही चूक असल्यास ती निर्दशनास आणून द्यावी.
८. सावकारी अंदाजपत्रक		४) प्रकरणांची गुतांगुत, प्रश्नाचे स्वरूप, त्यात कारणीभूत असलेली परिस्थिती, संदर्भ नियम व पूर्वीची उदहारणे लक्षात घेऊन टिप्पणीचा तपशिल ठरवावा.
		५) टिप्पणीत सूचना करता येतील. परंतु मतप्रदर्शन करण्याचे  
		६) एकाच प्रकारची अनेक प्रकरणे असू शकतात अशा वेळी नेहमीच्या स्वरूपात सादर होणा-या टिप्पणीची शब्दशः पुनारावृत्ती  

७) टिप्पणीत प्रत्येक मुद्याचे परिच्छेदात विवेचन करावे.
८) टिप्पणीत लांबलचक वाक्ये व असे म्हणता येईल की, हे नमूद करता येईल की, अनावश्यक शब्दप्रयोग टाळावेत, वाक्ये साधी, सोपी आणि सुट्सुटीत असावीत.
आंतर कार्यासन टिप्पणी
<p>सामान्यपणे कोणतीही प्रकरणे एकापेक्षा अधिक कार्यालयीन टिप्पणीसह सादर करु नये. दुस-या कार्यासननामार्फत (शाखेमार्फत) प्रकरण सादर करण्याची प्रथा टाळावी. त्याऐवजी प्रकरण सादर करण्यापूर्वी त्या कार्यालयाशी तोंडी विचारनियम करावा. अन्य कार्यासननामार्फत प्रकरण जाणे आवश्यक असेल तर एकत्रित टिप्पणी करून सादर करणे हे मूळ कार्यासनाचे (शाखेचे)कर्तव्य आहे.</p>

फाईलीतील टिप्पणी व पत्रव्यवहार विभाग